

KEL:SH:SE

Date: 29<sup>th</sup> July, 2025

To,  
The Manager-Corporate Relations Department  
BSE Limited  
1<sup>st</sup> Floor, P J Towers  
Fort, Mumbai- 400 001.

BSE Scrip Code: 500240

**Subject: Newspaper Advertisements - Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2025.**

Dear Sir/Madam,

Please find enclosed clippings of the newspaper publication of the Unaudited Financial Results for the first quarter ended on 30<sup>th</sup> June, 2025 were published in Financial Express and Loksatta dated 29<sup>th</sup> July, 2025. The same are also available on the Company's website at [www.kineticindia.com](http://www.kineticindia.com)

This is for your information and records.

Thanking you.  
Yours faithfully,

**For Kinetic Engineering Limited**

---

**Chaitanya Mundra**  
Company Secretary and Compliance Officer

## KINETIC ENGINEERING LTD

**Registered Address:**  
D1 Block, Plot No.18/2,  
Chinchwad, Pune  
Maharashtra India 411019

**Factory Address:**  
Kinetic Manufacturing Plant  
Nagar-Daund Road, Ahmednagar  
Maharashtra India 414001

**Contact:** +91 2066142049  
**Email ID:** [kelinvestors@kineticindia.com](mailto:kelinvestors@kineticindia.com)  
**Website:** [www.kineticindia.com](http://www.kineticindia.com)  
**CIN:** L35912MH1970PLC014819

**HIM TEKNOLOGI LIMITED**  
CIN: L29130HP1971PLC00004  
Registered Office: Vill Bhalwal, Badli - 73205, Distt. Solan (H.P.)  
Telephone No: 0191-254400  
Email: [gujarat.gears@gmail.net](mailto:gujarat.gears@gmail.net), [cs@himgl.net](mailto:cs@himgl.net), Website: [www.himgl.net](http://www.himgl.net)

**FIFTY FOURTH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY**  
The Members are hereby informed that the Fifty Fourth Annual General Meeting ("AGM") of the Members of Him Teknologi Limited ("the Company") will be held on Wednesday, August 27, 2025 at 11:00 AM (IST) at Regd. Office, Village Bhalwal, Badli, Solan, Badli, Himachal Pradesh - 73205, to transact the business set out in the Notice convening the AGM.

In compliance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI (collectively referred to as "relevant circulars"), the Notice of AGM dated July 29, 2025 will be sent only through electronic mode by email to those members whose names appear in the Register of Members/Beneficial Owners maintained by the Depositories as on July 25, 2025 and whose email address is registered.

The Notice of AGM will be available on the Company's website at [www.himgl.com](http://www.himgl.com) and on the website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com). Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company/Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent to the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. August 20, 2025, such Member may obtain the User ID and password by sending a request at [helpdesk.evoting@himgl.com](mailto:helpdesk.evoting@himgl.com) or [msclb@himgl.com](mailto:msclb@himgl.com). However, if a member is already registered with CDSL for remote e-voting then existing User ID and password can be used for casting vote.

Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address by August 15, 2025 and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by submitting Form ISR-I (available on the website of the Company) duly filled and signed along with requisite documents to [cs@himgl.com](mailto:cs@himgl.com).

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of AGM and the manner of casting votes through remote e-voting and physical voting at the AGM.

**FOR HIM TEKNOLOGI LIMITED**  
Sd/-  
Himanshu Kumar  
Company Secretary  
Place: Chandigarh  
Date: 28.07.2025  
Managar Secretarial and Legal

**BIJOY HANS LIMITED**  
Regd. Office: H P B Brahamchari Road, Ralabhat, Guwahati 781 008 (Assam)  
Corporate Office: Unit No 408 Third Floor Royal Miraj Arcade,  
Laxmi Market Near Shikhar Chowk Miraj, Miraj, Sangli, Maharashtra, India, 41410  
Tel: 706670159 Email: [corporate@bhojohans.com](mailto:corporate@bhojohans.com) Website: [www.bhojohans.net](http://www.bhojohans.net)  
CIN: L29130HP1971PLC00004

**NOTICE**  
**40<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")**

Shareholders of the Company may note that in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), General Circular No. 17/2023 dated 13<sup>th</sup> April 2023 and General Circular No. 17/2023 dated 19<sup>th</sup> June 2023, MCA Circular No. 33/2023 dated 29<sup>th</sup> September 2023, MCA Circular No. 39/2023 dated 30<sup>th</sup> December 2023, MCA Circular No. 10/2024 dated 23<sup>rd</sup> January 2024 and MCA Circular No. 20/2024 dated 08<sup>th</sup> December 2023 and MCA Circular No. 03/2022 dated 08<sup>th</sup> May 2022 and 11/2022 dated 28<sup>th</sup> December 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/DP/IR/2021/11 dated 15<sup>th</sup> January 2021 and SEBI/HO/CFD/CMD/DP/IR/2022/1 dated 13<sup>th</sup> January 2022 and SEBI/HO/CFD/CMD/DP/IR/2023/1 dated 19<sup>th</sup> January 2023 and MCA Circular No. 09/2024 dated 19<sup>th</sup> September 2024 and MCA Circular No. SEBI/HO/CFD/DP/IR/2024/133 dated 03<sup>rd</sup> October 2024 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"), the 40<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held at the Registered Office of the Company on Monday, 29<sup>th</sup> August, 2025 at 03:00 PM IST, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2024-2025 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode and whose email id is not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.

The notice of the 40<sup>th</sup> AGM and Annual Report 2024-2025 will also be made available on the Company's website at [www.bhojohans.net](http://www.bhojohans.net) and the Stock Exchanges website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the NSDL's website at [www.nsdl.co.in](http://www.nsdl.co.in).

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode and for shareholders who have not registered their email address will be provided in the Notice to the shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit [www.bhojohans.net](http://www.bhojohans.net) to obtain such details.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and share transfer book will remain closed from 18<sup>th</sup> August, 2025 to 28<sup>th</sup> August, 2025 (both days inclusive) for Annual General Meeting of the Company. Shareholders are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 40<sup>th</sup> AGM dated 28<sup>th</sup> July, 2025, and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting during the process of AGM.

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice to the Shareholders. Shareholders will receive the AGM notice only through e-mail registered with the Company.

**For Bhojohans Limited**  
Sd/-  
Guinea Agarwal  
Company Secretary & Compliance Officer  
CIN: 58554

**ANUH PHARMA LTD.**  
CIN: L24230MH1960PLC011586  
Registered Office: S-4 Shivajinagar Estate, North Wing,  
Dr. Ambedkar Road, Worli, Mumbai - 400 018  
Phone: +91 22 66227575; Fax: +91 22 66227600; Email: [anuh@anuhpharma.com](mailto:anuh@anuhpharma.com)  
Website: [www.anuhpharma.com](http://www.anuhpharma.com)

**NOTICE TO THE MEMBERS OF 65<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING**  
The 65<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 22<sup>nd</sup> August, 2025 at 04:00 PM, at Hall of Harmony, Nandivada Centre, Dr. Ambedkar Road, Worli, Mumbai - 400018 to transact the business as set out in the Notice of the AGM along with the explanatory statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Company will be sending the Notice through electronic mode to the shareholders whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents/Depository Participants. The Annual Report for the Financial Year 2024-25 will be available for download from the Company's Website [www.anuhpharma.com](http://www.anuhpharma.com), the website of the recognized Stock Exchange - BSE Limited [www.bseindia.com](http://www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited [www.nseindia.com](http://www.nseindia.com), the website of RTA [rtasites.bigmaharashtra.com](http://rtasites.bigmaharashtra.com) and in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations").

(a) The Company is providing remote e-voting facility to its members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the AGM.

(b) Cut-off date: Friday, 15<sup>th</sup> August, 2025 from 9:00 a.m. (IST)

(c) Day, Date and time of commencement of remote e-voting: Tuesday, 19<sup>th</sup> August, 2025 from 9:00 a.m. (IST)

(d) Day, Date and time of conclusion of remote e-voting: Thursday, 21<sup>st</sup> August, 2025 till 5:00 p.m. (IST)

The instructions for remote e-voting and for casting the vote through e-voting system and during the AGM are provided in the Notice.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 it is hereby informed that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 16<sup>th</sup> August, 2025 to Friday, 22<sup>nd</sup> August, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final dividend for FY 2024-25, if approved at the AGM. In view of the above, the Members are requested to note that, if you have not registered your email address with the Company/Registrar you may follow the below mentioned process for obtaining the login details for e-voting:

**For Physical shareholders**  
Please provide necessary details like Name of shareholder, Folio No., complete residential address and email address to be registered in signed request letter, scanned copy of the share certificate (if any) and PAN (self-attested scanned copy of PAN card), ADHAR (self-attested scanned copy of ADHAR card) by email to [investor@anuhpharma.com](mailto:investor@anuhpharma.com)

**For Demat shareholders**  
Please provide Demat account details (CDSL / NSDL) and beneficiary ID or NSDL 5-Digit ID + CDSL / NSDL Name, client master or copy of Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), ADHAR (self-attested scanned copy of ADHAR card) to investor@anuhpharma.com

The Company/RTA shall co-ordinate with respected Depositories and provide the login credentials to the above-mentioned shareholders.

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to the Members at rates prescribed in the Income Tax Act, 1961 (the IT Act). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and submit their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their DP's or in case shares are held in physical form with the Company/Registrar by submitting the documents in PDF/JPG format through e-mail.

In case shareholders/investors have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and i-vote e-voting module available at <https://investor.bigmaharashtra.com> or you can email us to [investor@anuhpharma.com](mailto:investor@anuhpharma.com) or call us at 1800 22 54 44. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to M/s Bigyan Services Pvt. Ltd., Unit: Anuh Pharma Ltd., Office: S-6/2, 6<sup>th</sup> Floor, Pinnacle Business Park, Next to Ashura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093 or send an email to [investor@anuhpharma.com](mailto:investor@anuhpharma.com) or call +91-22-66227600.

**For and on behalf of the Board of Directors of Anuh Pharma Limited**  
Sd/-  
Manan Yadhav  
Company Secretary & Compliance Officer  
For more information, please visit: [www.anuhpharma.com](http://www.anuhpharma.com)  
Date: 28<sup>th</sup> July, 2025  
Place: Mumbai  
www.anuhpharma.com

**Rajasthan State Mines & Minerals Limited**  
Date: 25/07/2025

**e-TENDER DOCUMENT FOR**

**NIT No. & Date**

e-Tender no. RSM/M/CO/GGM (Cont) Cont-05/2025-26 dated 23.07.2025 UBN No. MML2526VSOB000066

Supply of ROM Gypsum from Dhari Abdullahwall Gypsum Mines, Tehsil-Bajli, District-Bikaner for Consumers/Traders Contract value Rs. 398.00 lakh, EMD Rs. 7.96 lakh, Tender Fees Rs. 4720/-

e-Tender no. RSM/M/CO/GGM (Cont) Cont-06/2025-26 dated 23.07.2025 UBN No. MML2526VSOB000067

Supply of ROM Gypsum from Ghat Manglad Gypsum Mines for Consumers/Traders Contract value Rs. 997.05 lakhs, EMD Rs. 19.94 lakh, Tender Fees Rs. 4720/-

e-Tender no. RSM/M/CO/GGM (Cont) Cont-07/2025-26 dated 24.07.2025 UBN No. MML2526VSOB000068

Supply of ROM Gypsum from Bhuragur Gypsum Mines, Tehsil-Bajli, District-Bikaner for Consumers/Traders Contract value Rs. 255.55 lakhs, EMD Rs. 5.11 lakh, Tender Fees Rs. 4720/-

Other terms & conditions have been given in detailed tender for which please visit us at our website [www.rsmm.com](http://www.rsmm.com) or [www.sppr-rajasthan.gov.in](http://www.sppr-rajasthan.gov.in) or [ejprc.rajasthan.gov.in](mailto:ejprc.rajasthan.gov.in) or contact SMS (Contract) on above address.

Raj Samundh/CS/25/0695 DGM (P&A)

**Mindteck (India) Limited**  
CIN: L30007KA1991PLC039702  
Registered Office: A.M.P. Tech Park, Block 1, 3rd Floor, #664, 23/24, Hosur Main Road, Bommanahalli, Bengaluru - 560 068  
Email: [info@mindteck.com](mailto:info@mindteck.com), Tel: 080 4154 8000  
Website: [www.mindteck.com](http://www.mindteck.com)

**NOTICE TO SHAREHOLDERS**  
Special Window for Re-dematerialization of Transfer Requests of Physical Shares

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PD/PIR/2025/97 dated July 02, 2025, shareholders who had lodged their transfer deeds of physical shares prior to the deadline of April 01, 2019 for transfer of physical shares, and which were rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/processor otherwise, and also missed to re- lodge their requests before the cut-off date i.e., March 31, 2021 are granted one more opportunity for re-lodgement of transfer requests for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026. During this special window period, the shares that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer cum demat requests. In this connection, the concerned shareholders may re-submit their requests through the Company's RTA, MUFG Infotech India Private Limited, C-101, 247 Park, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Tel No.: 022 49186000-79. Email: [rtm@mindteck.in](mailto:rtm@mindteck.in), [npm@mindteck.in](mailto:npm@mindteck.in)

**For Mindteck (India) Limited**  
Sd/-  
Sathya Raja G.  
AVP-Legal and Company Secretary

**KINETIC ENGINEERING LIMITED**  
Regd. Office: D-1 Block, Plot No. 18/2, M.D.C. Chinchwad, Pune - 411 019  
Ph: 91-20-66142088, Fax: 91-20-66142088/89 | Email: [kinvestors@kineticindia.com](mailto:kinvestors@kineticindia.com)  
Website: [www.kineticindia.com](http://www.kineticindia.com) | CIN: L35912MH1970PLC014819

### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 30th JUNE 2025

Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2025 (Unaudited)	Quarter Ended June 30, 2024 (Unaudited)	(Rs. in Lakhs)
1	Total Revenue from operations	3534	3956	
2	Net Profit / (Loss) before tax, Exceptional and/or Extraordinary Items	52	54	
3	Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	52	54	
4	Net Profit / (Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	52	54	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	52	54	
6	Equity Share Capital	2341	2216	
7	Earnings Per Share (Face value of Rs 10 each)			
		0.27	0.23	
	Diluted:	0.26	0.23	

**KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION:**

Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2025 (Unaudited)	Quarter Ended June 30, 2024 (Unaudited)	(Rs. in Lakhs)
1	Total Income from Operations	3534	3956	
2	Profit / (Loss) before Tax	94	47	
3	Profit / (Loss) after Tax	94	47	
4	Total Comprehensive Income (after tax)	94	47	

Notes: (1) The above is an extract of the detailed format of Results for quarter ended on June 30, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results for the quarter ended on June 30, 2025 are available on the stock exchange website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on Company's website at [www.kineticindia.com](http://www.kineticindia.com). (2) The above financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 28, 2025. The statutory auditors of company have expressed an unmodified opinion on the results. (3) Figures for the previous periods have been regrouped / reclassified, wherever necessary, to conform to current period's presentation.

**For and on behalf of the Board of Directors**  
**For Kinetic Engineering Limited**  
Sd/-  
A. A. Fiordia  
(Vice Chairman & Managing Director)  
DIN: 0032224

**IIFL CAPITAL SERVICES LIMITED**  
CIN: U69999MH1995PLC033889  
Regd. Office: 9<sup>th</sup> Floor, Sun Indus Tech Park, 3<sup>rd</sup> Phase, Plot No. 8/25, MIDC, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604  
Ph: 022 24335000 | Fax: 022 24335044 | Email: [info@iifl.com](mailto:info@iifl.com)  
Website: [www.iifl.com](http://www.iifl.com)

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025**

Particulars	Quarter ended June 30, 2025 (Unaudited)	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)	Quarter ended March 31, 2025 (Unaudited)	Quarter ended March 31, 2024 (Unaudited)
Net Profit/(Loss) before tax	2,12,000	2,12,000	2,12,000	2,12,000
Net Profit/(Loss) after tax	2,12,000	2,12,000	2,12,000	2,12,000
Total Comprehensive Income for the period	2,12,000	2,12,000	2,12,000	2,12,000
Equity Share Capital	2,12,000	2,12,000	2,12,000	2,12,000
Earnings Per Share (EPS)	0.27	0.23	0.27	0.23
Diluted EPS	0.26	0.23	0.26	0.23

**EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025**

Particulars	Quarter ended June 30, 2025 (Unaudited)	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)	Quarter ended March 31, 2025 (Unaudited)	Quarter ended March 31, 2024 (Unaudited)
1	Total Income from operations	3,72,28	2,90,25	12,47,80
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	261.30	231.88	1,058.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	261.30	231.88	1,058.30
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	187.59	166.68	745.28
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	187.59	166.68	745.28
6	Paid up Equity Share Capital	15,755.79	15,755.79	15,755.79
7	Reserves (excluding Redemption Reserve)	1,160.83	394.25	973.25
8	Securities Premium Account	2,295.70	2,295.70	2,295.70
9	Net Worth	18,341.92	17,168.85	18,254.74
10	Outstanding Redeemable Preference Shares	0.00	0.00	0.00
11	Debt Equity Ratio	2.46	1.36	2.31
12	Paid up Debt Capital/Outstanding Debt	47,232.86	25,058.10	43,859.55
13	Earnings Per Share (EPS) (₹ 10 each)			
	1. Basic:	0.12	0.11	0.47
	2. Diluted:	0.12	0.11	0.47
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debt Redemption Reserve	-	-	-
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

Additional and/or Extraordinary Items adjusted in the Statement of Profit & Loss in accordance with Ind AS Rules & Regulations, whichever is applicable.

**SANGHI INDUSTRIES LIMITED**  
CIN: L18209GJ1985PLC157787

**Registered Office:** Adani Corporate House, Shantigram, Near Vaishno Devi Circle, S. G. Highway, Khodiyar, Ahmedabad, Gujarat 382421 Phone No.: +91 79 26565555  
**Website:** [www.sanghicement.com](http://www.sanghicement.com), Email ID for Investors: [companysecretary@adani.com](mailto:companysecretary@adani.com)

**Extract of Statement of Unaudited financial results for the quarter ended June 30, 2025**

Particulars	3 months ended 30-06-2025 Unaudited	Preceding 3 months ended 31-03-2025 Audited	Corresponding 3 months ended 30-06-2024 Unaudited	For the year ended 31-03-2025 Audited
Total Revenue from Operations	245.38	335.25	222.99	968.70
Net Loss for the period (before exceptional item and tax)	(115.40)	(116.91)	(88.82)	(340.43)
Net Loss for the period before tax (after exceptional item)	(75.40)	(116.91)	(88.82)	(461.63)
Net Loss for the period after tax (after exceptional item)	(75.40)	(116.91)	(88.82)	(498.37)
Total Comprehensive Loss for the period	(75.52)	(114.99)	(88.86)	(498.38)
Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/- each)	258.33	258.33	258.33	258.33
Other equity	-	-	-	354.08
Earnings per share of Rs.10/- each (not annualised) - In Rs.	(2.92)	(4.53)	(3.44)	(19.29)

**Basic & Diluted**

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the stock exchanges [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the Company's website [www.sanghicement.com](http://www.sanghicement.com).

**For and on behalf of the Board of Directors**  
Sukumar Ramani  
Whole-time Director and CEO  
DIN: 08846591

**INVITATION OF EXPRESSION OF INTEREST**

A SEBI registered company ("Alternative Investment Fund" ("AIF") in the real estate sector, invites expression of interest for acquisition of the units of the Fund which are available on an "as is, where is" basis. This invitation for bids is for a minimum of 25% of the units of the Fund representing consolidated value of the unencumbered investments of the Fund's portfolio. Interested parties can reach out at the contact details mentioned below, post which they will be required to sign a non-disclosure agreement, followed by further information on the unsecured securities. The last date of the receiving bids from interested parties is 8 days from the date of this notice. We reserve the right to cancel this invitation and/or invite fresh applications with or without amendments to this invitation, without any liability/obligation for such invitation, and without assigning any reason.

**Contact details:**  
[satish.jain@valiantfinancial.com](mailto:satish.jain@valiantfinancial.com)

**MARYADA COMMERCIAL ENTERPRISES AND INVESTMENT COMPANY LIMITED**  
Regd. Office: 106, (1st Floor), Madhuban Tower, A-1, V.S. Block, Shapurji Crossing, New Delhi - 110092  
Phone: 91-11-48901667 Web: [www.maryadainvestment.in](http://www.maryadainvestment.in)  
CIN: L65902DL1992PLC013738

**NOTICE TO SHAREHOLDERS**

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

This is to inform all concerned shareholders that, pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD-PD/PIR/2025/97 dated July 2, 2025, a special window for the re-lodgement of transfer deeds relating to physical securities has been opened for a period of six months, from July 7, 2025, to January 6, 2026. This initiative is applicable to transfer requests that were originally submitted prior to April 1, 2019, but were either rejected, returned, or not processed due to deficiencies in documentation or other procedural issues. This facility also extends to shareholders who were eligible but missed the earlier deadline of March 31, 2021, for re-lodgement under the previous SEBI framework. Such shareholders may now re-submit their transfer requests during this newly announced window/period. Note that all re-lodged transfer requests will be processed strictly in dematerialized form. Concerned shareholders are requested to take note of this opportunity and re-lodge their transfer requests along with the requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent, Skyline Financial Services Private Limited, at D-153A, 1st floor, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020. Contact No.: 011-64726818/82; Email: [investor@skylinefta.com](mailto:investor@skylinefta.com).

**For Maryada Commercial Enterprises and Investment Company Limited**  
Sd/-  
Chitraditi Baruah  
CFO

**Transport Corporation of India Ltd.**  
CIN: L70109DL1995PLC01116  
Regd. Office: Flat No. 304 & 307, 1-27/1, 3<sup>rd</sup> Floor, Ashoka Bhopal Chambers, S. F. Road, Hyderabad - 500 033 (Telangana)  
Website: [www.tci.co.in](http://www.tci.co.in)  
Toll Free: 1800 208 6000  
Tel: +91 24 2381603-06  
E-mail: [secretariat@tci.co.in](mailto:secretariat@tci.co.in), Website: [www.tci.co.in](http://www.tci.co.in)

**Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June 2025**

Particulars	Quarter ended 30-06-25 (Unaudited)	Quarter ended 31-03-25 (Unaudited)	Quarter ended 30-06-24 (Unaudited)	Quarter ended 31-03-24 (Unaudited)	Quarter ended 30-06-23 (Unaudited)	Quarter ended 31-03-23 (Unaudited)
Total Income from operations (Net)	10,338	10,207	9,839	40,588	11,506	11,972
Net Profit for the period before tax, Exceptional Items	1,338	1,033	1,153	4,381	981	1,054
Add: Share in Net Profit / (Loss) of JV and Associates	-	-	-	-	197	218
Net Profit for the period after tax	1,338	1,033	1,153	4,381	1,178	1,272
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,338	1,033	1,153	4,381	1,178	1,272
Equity Share Capital (Face Value ₹ 2)	153	153	156	153	153	156
Other Equity as per the Balance Sheet	-	-	19,662	-	-	-
Earnings per share EPS (₹ 10 each)	8.75	6.75	7.39	28.64	7.64	8.15
Diluted Earnings Per Share	16.21	11.73	13.49	51.30	13.90	14.80
Diluted Earnings Per Share	16.17	11.70	13.46	51.18	13.87	14.77
Securities Premium Account	-	-	174	-	-	-

Notes: 1. The above unaudited financial results for the quarter ended 30th June 2025, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 28<sup>th</sup> July 2025. The statutory auditors have conducted a "Limited Review" of these financial results in terms of Regulation 33 of SEBI Listing Obligation and Disclosure Requirements Regulations, 2015.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI Listing Obligation and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are also available on the Stock Exchange websites ([www.b](http://www.bseindia.com)



